

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
(पूर्वीचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव)

परिपत्रक क्रमांक : २६५/२०२०

प्रति,

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांचे / परिसंस्थांचे
मा. प्राचार्य / मा. संचालक,

विषय :- विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये/ परिसंस्थेच्या आस्थापनेवरील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर
कर्मचाऱ्यांची यापुढे कार्यालयीन उपस्थिती बाबत.

- संदर्भ:- १) महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, यांच्याकडील शासन निर्णय क्र.: संकीर्ण २०२०/
प्र.क्र.१७८/विशि-३, दि.१८ सप्टेंबर, २०२०
२) मा.शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) यांचे कडील पत्र जा.क्र.उशिसं/२०२०/परीक्षा/मवि-१/६०६७
दि.१८ सप्टेंबर, २०२० (३) विद्यापीठाचे परिपत्रक क्र.२६१/२०२० दि.१९ सप्टेंबर, २०२०
४) महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, यांच्याकडील शासन निर्णय क्र.: संकीर्ण २०२०/
प्र.क्र.१७८/विशि-३, दि.२१ सप्टेंबर, २०२०

कृपया वरील संदर्भीय शासन निर्णयाचे अवलोकन व्हावे, सदरील शासन निर्णयान्वये राज्यात विद्यापीठाच्या
अंतिम वर्षाच्या /अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यात येत असल्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी
संलग्नित सर्व महाविद्यालये / मान्यताप्राप्त सर्व परिसंस्था यांनी त्यांचे महाविद्यालय / परिसंस्थेकरिता वरील संदर्भ क्र.
एक (०१) व दोन (०२) अनुसार योग्य ते निर्देश त्यांच्या स्तरावर निर्गमित करावेत असे **परिपत्रक क्र.२६१/२०२०**
अनुसार कळविण्यात आले होते.

उपरोक्त बाबतीत संदर्भ क्रमांक चार (०४) अनुसार शासनाने दिनांक १८ सप्टेंबर, २०२० रोजीच्या शासन
निर्णयाच्या अनुषंगाने खालील प्रमाणे स्पष्टीकरणात्मक खुलासा केला आहे :-

- (१) संदर्भाधीन दि.१८ सप्टेंबर, २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये परीक्षा व परीक्षेच्या कामकाजाशी संबंधित
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असणार आहे. तथापि, सदर उपस्थिती ही
ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष, जशी शक्य आहे त्या प्रमाणे आवश्यकतेनुसार लागू राहिल.
- (२) परीक्षा व परीक्षेशी संबंधित कामकाजाचा खोळंबा होऊ नये म्हणून विद्यापीठे / महाविद्यालयांनी
उपस्थितीसंदर्भात आपल्या स्तरावर गरजेनुसार निर्णय घ्यावा. यासंदर्भात सर्व संबंधित विद्यापीठांनी/
शैक्षणिक संस्थानी आवश्यक ती कार्यवाही त्वरीत करावी. असे कळविले आहे.

तेव्हा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये / मान्यताप्राप्त सर्व
परिसंस्था यांनी त्यांचे महाविद्यालय / परिसंस्थेकरिता वरील संदर्भ क्र. चार (०४) अनुसार सुधारित स्पष्टीकरणाच्या
अनुषंगाने योग्य ते निर्देश त्यांच्या स्तरावर निर्गमित करावेत.

आपणास विनंती की, सदर परिपत्रक सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून शासन निर्णय व विद्यापीठाने
वेळोवेळी निर्गमित केलेले परिपत्रके यांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे.

सदरचे परिपत्रक शासनाकडून पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहिल

सोबत :- शासन निर्णयाची प्रत.

जा.क्र.कबचौउमवि/२/कोरोना(कोविड-१९)/ ३२९/२०२०, दि. २२ सप्टेंबर, २०२०

प्रत माहितीसाठी.

१. मा. व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य व अधिष्ठाता, कबचौउमवि-जळगाव.
२. मा. कुलगुरू महोदय यांचे कार्यालय, कबचौउमवि.,
जळगाव.
३. मा. प्र-कुलगुरू महोदय यांचे कार्यालय, कबचौउमवि., जळगाव.
४. मा.शिक्षण संचालक, (उच्च शिक्षण) महाराष्ट्र राज्य
मध्यवर्ती इमारत, पुणे-४११ ००१.
५. मा. सहसंचालक, उच्च शिक्षण, जळगाव विभाग, जळगाव.
६. मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन
मंडळ, कबचौउमवि-जळगाव
७. मा.प्र.वित्त व लेखा अधिकारी, कबचौउमवि-जळगाव.



प्र. कुलसचिव
प्रा. शा. व्यं. पवार)

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे यामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यापुढे १०० टक्के उपस्थित राहण्याबाबत स्पष्टीकरणात्मक खुलासा.

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२०/प्र.क्र.१७८/विशि-३,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,

दिनांक: २१ सप्टेंबर, २०२०.

संदर्भ: शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक: संकीर्ण २०२०/प्र.क्र.१७८/विशि-३,
दिनांक १८ सप्टेंबर, २०२०.

प्रस्तावना:-

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे यामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यापुढे १०० टक्के उपस्थित राहण्याबाबत संदर्भाधीन दिनांक १८ सप्टेंबर, २०२० रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याबाबत विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनांकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. त्यामुळे याबाबत शासन स्तरावरून स्पष्टीकरणात्मक खुलासा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

उपरोक्त संदर्भाधीन दिनांक १८ सप्टेंबर, २०२० रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे स्पष्टीकरणात्मक खुलासा करण्यात येत आहे:-

(१) संदर्भाधीन दिनांक १८ सप्टेंबर, २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये परीक्षा व परीक्षेच्या कामाकाजाशी संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असणार आहे. तथापि, सदर उपस्थिती ही ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष, जशी शक्य आहे त्याप्रमाणे आवश्यकतेनुसार लागू राहिल.

(२) परीक्षा व परीक्षेची संबंधित कामाकाजाचा खोळंबा होऊ नये म्हणून विद्यापीठे/ महाविद्यालयांनी उपस्थितीसंदर्भात आपल्या स्तरावर गरजेनुसार निर्णय घ्यावा. यासंदर्भात सर्व संबंधित विद्यापीठांनी/ शैक्षणिक संस्थांनी आवश्यक ती कार्यवाही त्वरीत करावी.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२००९२११७३५३५२६०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प्रविणकुमार पवार)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत-

- १) मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा. राज्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ६) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ७) मा. अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) मा. सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, मंत्रालय, मुंबई
- ९) मा. कुलगुरु, सर्व अकृषी विद्यापीठे
- १०) मा. कुलगुरु, सर्व अभिमत विद्यापीठे
- ११) मा. कुलगुरु, सर्व स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे
- १२) मा. कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड
- १३) मा. कुलगुरु, कवि कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, नागपूर
- १४) मा. कुलगुरु, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
- १५) संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र, पुणे
- १६) संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र, मुंबई
- १७) संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र, मुंबई
- १८) निवडनस्ती (विशि-३).